

LORDS MARK INDIA LIMITED

(Formerly known as Kratos Energy & Infrastructure Limited)

Registered office: 317, Maker Chamber V, 221, Nariman Point, Mumbai – 400021

CIN: L35103MH1979PLC021614

Email Id: dvfl@rediffmail.com

Website: <https://lordsmarkindia.com/>

Contact: +91 (22) 2282 3853

To,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Date: 16.08.2025

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper clippings w.r.t Un-audited financial results for the First Quarter Ended 30th June, 2025 - Reg

Ref: 1. M/s. Lords Mark India Limited; Scrip code -501261
2. Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulations, 2015

Please find enclosed herewith a copy of newspaper clipping of Un-audited Financial Results for the First Quarter Ended 30th June, 2025 published in Active Times (English edition) and Lakshdeep (Marathi edition) which were taken on record by the Board of Directors at their meeting held on 14/08/2025.

You are requested to take the above information on records.

Thanking you.

Yours faithfully,

For Lords Mark India Limited

(Formerly known as M/s. Kratos Energy & Infrastructure Limited)



Mr. Rajesh Raghunath Pawar

Director

DIN No: - 00232533

Encl: As above





MEGHNA INFRACON INFRASTRUCTURE LIMITED
(Formerly Known as Naysaa Securities Limited)
102/104, Shivam Chambers, S.V. Road, Goregaon (W), Mumbai - 400 062, INDIA • Tele: 022-42660803
(CIN No.: L68100MH2007PLC175208)
• Email: info@meghnarelaty.com • Website: www.meghnareally.com

Consolidated Unaudited Financial Results for the Quarter Ended on June 30, 2025
(Rs. in Lakhs except per Share Data)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Income from operations				
	(a) Net sales/income from operations (Net of excise duty)	1,047.14	1212.16	1450.13	3987.68
	(b) Other income	2.15	25.07	3.65	35.02
	Total Income from operations	1,049.29	1,237.23	1,453.78	4,022.70
2	Expenses				
	(a) Construction Cost	731.69	463.92	639.50	1520.07
	(b) Purchases of stock-in-trade and share & Securities	-	-	170.12	171.37
	(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and Share & Securities	65.21	301.51	346.54	709.57
	(d) Employee benefits expense	18.27	9.67	10.17	47.45
	(e) Finance Cost	3.20	1.11	1.11	31.05
	(f) Depreciation and amortisation expense	11.40	9.31	0.84	18.24
	(g) Other expenses	27.40	58.36	74.43	404.79
	Total expenses	857.17	843.88	1,242.71	2,902.54
3	Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax	192.12	393.35	211.07	1,120.16
4	Extraordinary Items	-	-	-	-
5	Profit / (Loss) before tax	192.12	393.35	211.07	1,120.16
6	Current Tax	40.10	(24.75)	33.43	131.25
7	Minimum Alternate Tax Credit Entitlement	-	-	-	-
8	Taxation Of Earlier Years	-	4.20	-	11.49
9	Deferred Tax	(1.34)	(1.52)	0.11	(1.53)
10	Net Profit / (Loss) after tax	153.36	415.42	177.53	978.95
11	Other Comprehensive Income				
12	a) Item that will not be reclassified to profit & loss	(0.32)	(43.25)	-	(48.66)
13	b) Income Tax Relating to items that will not be reclassified to profit & loss	0.08	10.89	-	12.25
14	Total Other Comprehensive Income (12-13)	(0.24)	(32.36)	-	(36.41)
15	Total Comprehensive Income for the Period (10+14)	153.12	383.06	177.53	942.54
16	Net Profit Attributable to:				
	a) Owner of the Company	139.36	392.47	160.83	923.78
	b) Non Controlling Interest	14.00	22.95	16.70	55.17
17	Other Comprehensive Income Attributable to:				
	a) Owner of the Company	(0.24)	(32.36)	-	(36.41)
	b) Non Controlling Interest	-	-	-	-
18	Total Comprehensive Income Attributable to:				
	a) Owner of the Company	139.12	360.11	160.83	887.37
	b) Non Controlling Interest	14.00	22.95	16.70	55.17
18	Paid-up equity share capital (Face Value per share 10/-)	1086.19	1086.19	1086.19	1086.19
19	Reserve excluding Revaluation Reserves	-	-	-	(87.32)
20	Earnings per share (Rs.10/-) (before Extraordinary Items) (not Annualised)				
	(a) Basic	1.28	3.61	1.48	8.50
	(b) Diluted	1.28	3.61	1.48	8.50
21	Earnings per share (Rs.10/-) (after Extraordinary Items) (not Annualised)				
	(a) Basic	1.28	3.61	1.48	8.50
	(b) Diluted	1.28	3.61	1.48	8.50

NOTES:
1. The above unaudited results of the Company for the Quarter ended June 30, 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Holding Company in their meeting held on 14/08/2025. The Statutory Auditors of the Company have reviewed the above result for the quarter 30th June 2025.
2. Statement include the financial results of following entities:
Meghna Infracon Infrastructure Limited Holding Company
Meghna Developers AOP AOP
Meghna Infracon LLP LLP
Navshanda Infracon LLP LLP
Meghna Akar Construction Partnership firm
3. Operating Segment has been identified on the basis of business activities carried out by the Company. The Company is operating in two segments i.e. Investment and Share Trading Activities and Real Estate Segment. Hence as per accounting Standard 108, the company has made "Segment Reporting" for operating segment as per annexure.
4. These Financial Results will be made available on Company's website viz., www.naysaasecurities.com and website of the BSE.
5. Figures of previous year/period have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.
For Meghna Infracon Infrastructure Limited (Formerly known as Naysaa Securities Limited) (Mr. Vikram Jayantilal Lodha) Whole-Time Director (Din No: 01773529)
Place: Mumbai Date: 14.08.2025

LOVABLE LINGERIE LIMITED
CIN-L17110MH1987PLC044835
Registered Office: A-46, Street No.2, MIDC, Andheri (East), MIDC, Mumbai - 400 093.
Website: www.lovableindia.in, Email: corporate@lovableindia.in

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND THREE MONTHS ENDED 30TH JUNE, 2025
(Rs. In lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30-Jun-25 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)	30-Jun-24 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)
(I)	Total Income	1,863.10	1,304.53	1,719.83	5,240.86
(III)	Total Expenses	1,682.41	1,569.83	1,480.59	5,621.65
(XII)	Profit/(Loss) for the period (XI+XII)	354.56	319.10	30.54	178.65
(XV)	Earnings per equity share (for continuing operations)				
	Basic (Rs.)	2.40	2.16	1.41	1.21
	Diluted (Rs.)	2.40	2.16	1.41	1.21

https://lovableindia.in/pages/quarterly-results/#
Date :- 14/08/2024
Place :- Mumbai
For Lovable Lingerie Limited
L Vinay Reddy
Chairman & Managing Director
DIN:0022619

LORDS MARK INDIA LIMITED
(Formerly known as M/s. Kratos Energy & Infrastructure Limited)
Regd. Office: 317, Maker Chambers V, 221, Nariman Point, Mumbai-400021
Website: https://lordsmarkindia.com/quarterly-financials/ Email: dvf@rediffmail.com
Tel. No.: 022-22823852/53 CIN: L35103MH1979PLC021614

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025
(₹ in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total income from operations (net)	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(3.41)	(3.79)	(4.76)	(95.64)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.41)	(3.79)	(4.76)	(672.64)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3.41)	(4.04)	(4.76)	(672.89)
5	Total Comprehensive Income (After Tax)	(3.41)	(4.04)	(4.76)	(672.89)
6	Equity Share Capital	100.00	100.00	100.00	100.00
7	Reserves excluding revaluation reserves (as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-	-246.32
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) Basic: In Rs Diluted: In Rs	-0.34 -0.34	-0.40 -0.40	-0.48 -0.48	-67.29 -67.29

Note: The above is an extract of the detailed format of unaudited results of quarter ended 30th June 2025 i.e. financial results filed with the stock exchange under regulation 33 of sebi (listing and other disclosure requirements) regulations, 2015.
For Lords Mark India Limited (Formerly known as M/s. Kratos Energy & Infrastructure Limited) Sd/-
Rajesh Pawar
Whole Time Director
DIN: 00232533
Place : Mumbai
Date: 14th August, 2025

NOTICE
DEBTS RECOVERY APPELLATE TRIBUNAL
1st Floor, Telephone Bhavan, Plot No. 19, Arthur Bunder Road, Colaba Market, Colaba, Mumbai-400005.
MISC. APPLICATION NO. 37 OF 2025 (APPEAL NO. 37 OF 2010)
...Appellant

Ashish Prafulbhai Patel & Anr. V/s. Asset Reconstruction Company (I), Ltd. & Ors. Respondents
Misc. Application for Withdrawal of Pre-Deposit Amount Filed before the Hon'ble DRAT Mumbai in Appeal No. 37 of 2010 dated 16/05/2025.
To, R 3(b). ALKA M. Sha, R 3(c). Archana Bhawanbhai, 67/A, Parimal Bhawan, 67/A, Parimal Bhawan, Pochkanwala Road, Pochkanwala Road, Worli, Mumbai - 400025. Worli, Mumbai-400025.
R7. M. V. SUBRANBIAM, Plot No. 303, Building No. 6, NRI Complex, New Mumbai.
Take notice that Misc. Application for Withdrawal of Pre-Deposit Amount in Appeal No. 37 of 2010 has been presented by the Advocate for Applicant on 14/05/2025 and is registered as M. A. No. 37 of 2025 in this Tribunal.
Sincere efforts were made to serve the notice with the said Misc. Application by Speed Post. A. D., but the packet sent to the respondent was returned back by the postal authority with remark "Insufficient Address". Hence, this notice by way of publication for your awareness. Copy of Misc. Application may please be collected from M/S. Pandit & Associates, Advocates for Appellant, Sai Bhawan, 2nd Floor, Princess Street, Mumbai-400002.
You may appear before the undersigned on 19/09/2025 at 11.30 a.m. for filing V.P./ Reply if any.
If no appearance is made by yourself or by your advocate on your behalf or by someone by law authorized to act for you in this matter it will be heard and decided in your absence.
Given under my hand and the Seal of the Tribunal, this 13th day of August, 2025.
DRAT Registrar DRAT Mumbai

UNITED VAN DER HORST LIMITED
CIN: L99999MH1987PLC044151
Registered Office: E - 29/30, MIDC Industrial Area, Taloja, Navi Mumbai - 410208
Phone : 022 - 27412728 Email: uvdh129@gmail.com Website: www.uvdhl.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED ON JUNE 30, 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on August 14, 2025 approved Un-Audited financial results of the Company for the quarter ended June 30, 2025.
The Full financial results of the Company along with the Limited Review Report are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and are also posted on the Company's website at <http://www.uvdhl.com/disclosures-under-regulation-46-of-lodr/financials> and which can be accessed by scanning the following Quick Response (QR) code

For and on behalf of the Board of Directors of United Van Der Horst Limited
Sd/-
Akshay Ashokan Vijeliyl
Director
DIN: 07826136
Place: Navi Mumbai
Date: August 14, 2025
Note: The above intimation is in accordance with Regulation 33 with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulation, 2015.

SHIKHAR CONSULTANTS LTD
CIN: L74140MH1993PLC071225
Regd Off.: A-41, Nandiyot Industrial Estate, Near Safed Pool, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai - 400 072
Website: www.shikharconsultants.com, Email Id: shikharconsultants2@gmail.com, Phone No: 022-2851 8641/42

EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025
(Rs in Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30/06/2025 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	31/03/2025 (Audited)	31/03/2025 (Audited)
1.	Total Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5.06)	(4.24)	(1.09)	(9.08)
3.	Net profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.06)	(4.24)	(1.09)	(9.08)
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.06)	(4.24)	(1.09)	(9.08)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00
6.	Equity Share Capital	453.55	453.55	453.55	453.55
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00	(270.80)
8.	Earnings Per Share (of Rs. 10- each) (for continuing and discounted operations) -				
	1. Basic:	(0.11)	(0.09)	(0.02)	(0.20)
	2. Diluted:	(0.11)	(0.09)	(0.02)	(0.20)

Note:-
1) The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 along with circulars, guidelines and direction issued by RBI from time to time.
2) The above is an extract of the detailed format of un-audited standalone Financial Results for the quarter ended June 30, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The figures for the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between un-audited figures in respect of the full financial year and published year to date unaudited figures upto the third quarter of the previous year.
3) The full format of the standalone Financial Results for the quarter and year ended are available on the websites of the Stock Exchange and the Company (www.bseindia.com and www.shikharconsultants.com). Further, any person can access by scanning the QR Code.
By Order of the Board of Director Shikhar Consultants Ltd Sd/-
Mr. Rajesh Daga - Executive Director
DIN: 03249957
Date: 15-08-2025
Place: Mumbai

MULTIPLUS HOLDINGS LIMITED
CIN: L65990MH1982PLC026425
Regd. Office B-101, Bhaveshwar Plaza, L B S Marg, Ghatkopar (W), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400086
Tel. No: 022-25005046; Website: www.multiplusholdings.com; Email: multiplusholdings@rediffmail.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025
(₹ in Lakhs except per share data)

Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended			
		30.06.2025		30.06.2024	
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	41.86	39.66	40.04	163.23
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	33.08	32.32	28.83	137.03
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33.08	32.32	28.83	137.03
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33.08	32.32	28.83	137.03
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	34.91	34.27	30.36	109.49
6	Paid up Equity Share Capital	188.00	188.00	188.00	188.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	2230.11
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)				
	Basic : (₹)	1.76	1.72	1.53	5.45
	Diluted : (₹)	1.76	1.72	1.53	5.45

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial result for the quarter ended 30th June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format financial results for the Quarter and year ended are available on the Stock Exchange websites and on the company's website.
For MULTIPLUS HOLDINGS LIMITED Sd/-
JIGNESH RAMNIKAL SHETH
DIN: 00290211
Managing Director
Place: Mumbai
Date: 14th August 2025

TEJNAKSH HEALTHCARE LIMITED
CIN No.: L85100MH2008PLC179034
Regd. Office: A 601, Floor No.6, Kailash Business Park, Veer Savarkar Marg, Vikroli - West, Mumbai - 400079
Telephone No.: 022-2754 2311; Website: www.tejnaksh.com; Email ID: instituteofurology@gmail.com

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025
(Rs. in Lacs)

Sr. No.	PARTICULARS	Standalone			Consolidate		
		Quarter Ended	Corresponding ended in previous year	Year Ended	Quarter Ended	Corresponding ended in previous year	Year Ended
		30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2025 (Unaudited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from operations (net)	178.06	217.55	879.78	263.97	312.39	1289.71
2	Net Profit/(Loss) for the period (before Extraordinary Items & Tax)	45.07	78.25	366.39	28.50	80.00	319.14
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Extraordinary Items)	45.07	78.25	366.39	28.50	80.00	319.14
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	33.73	58.56	262.15	21.27	59.87	223.05
5	Total Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	33.98	59.02	263.18	21.74	60.45	224.94
6	Equity Share Capital	1015.68	1015.68	1015.68	1015.68	1015.68	1015.68
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-
8	Earning Per Share (Before extraordinary items) (of ₹ 10/- Each)						
	a) Basic	0.17	0.29	1.29	0.12	0.29	1.15
	b) Diluted	0.17	0.29	1.29	0.12	0.29	1.15
9	Earning Per Share (After extraordinary items) (of ₹ 10/- Each)						
	a) Basic	0.17	0.29	1.29	0.12	0.29	1.15
	b) Diluted	0.17	0.29	1.29	0.12	0.29	1.15

Notes :
1) The Statement of unaudited consolidated financial results ("the Statement") of Tejnaksh Healthcare (the "Parent"/ "Group") and its subsidiaries (together referred to as the "Group") for the quarter/nine months ended June 30, 2025 has been reviewed by the Audit Risk and Compliance Committee and approved by the Board of Directors on August 14, 2025. The Statutory Auditors of the Group have carried out a Limited Review of the aforesaid results.
2) The Statement has been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard 34 "Interim financial Reporting", prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder and in terms of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
3) The Company's operating segment is "Medical and Healthcare Services". Since the Company has a single operating segment, disclosure pertaining to segments as per Regulation 33(1)(c) read with clause (L) of Part A of Schedule IV of the SEBI Regulations is not applicable.
4) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
5) The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com
For & on behalf of the Board of Directors
Sd/-
Dr. Ashish Rawandale
Managing Director
Din: 02005733
Place : Mumbai
Date : 16.08.2025

ICICI Bank cuts minimum balance after backlash. Check new rules and penalties
New Delhi.(Agency)
ICICI Bank has eased its minimum balance requirement for new savings accounts after facing criticism over an earlier steep hike. The updated rules came into effect on August 13, and will apply only to accounts opened on or after August 1, 2025. Customers with older accounts will continue under the previous terms.
LOWER BALANCE LIMITS FOR DIFFERENT AREAS
The bank has announced a sharp cut in the monthly average balance (MAB) for urban and metro customers, bringing it down from Rs 50,000 to Rs 15,000. For semi-urban branches, the required MAB is now Rs 7,500, while rural customers will need to maintain a minimum of Rs 2,500.
This marks a considerable relief, particularly for those in cities who were most affected by the earlier hike.
UNDERSTANDING THE MINIMUM ACCOUNT BALANCE
A minimum account balance is the smallest amount of money that must remain in your savings account to avoid a penalty. Banks set these requirements based on the account type and location. Falling below the set limit can lead to charges, which are often deducted automatically from the account.
WHO WILL NEED TO FOLLOW THE RULES
The revised balance requirements apply only to customers who opened their savings accounts after August 1, 2025. Those with older accounts will continue to follow the earlier rules, which in some cases mean keeping a higher amount in their accounts.
PENALTY FOR FALLING SHORT
If the required balance is not maintained, ICICI Bank will charge 6% of the shortfall amount or Rs 500, whichever is lower.

पाकिस्तानमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे २४ जणांचा मृत्यू अनेक जण बेपत्ता

इस्लामाबाद, दि. १५: पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये झालेल्या भूस्खलनात पावसामुळे किमान २४ लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १५) दिली.

आपत्कालीन बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी (दि. १४) रात्री झालेल्या भूस्खलनामुळे खेबर पख्तूनख्वा प्रांतातील लोअर दीर, बाजौर आणि एबटाबाद या जिल्ह्यामध्ये पुर आणि भूस्खलन झाल्याने किमान १६ लोकांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. लोअर दीरमधील सोरी पाओ या मैदानी भागात एका घराची छत कोसळून पाच लोकांचा मृत्यू झाला आणि महिलांसह कमी लहान मुले जखमी झाली. बचाव पथकाने मलब्यातून सात लोकांना बाहेर काढले, त्यापैकी पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सततच्या पावसामुळे पंजकोरा नदीचा पाणीपातळी

धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली आहे.

बाजौर जिल्ह्यातील जबरारी आणि सालारजई भागांत आलेल्या अचानक पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. स्थानिक सूत्रांनुसार, आतापर्यंत नऊ मृतदेह आणि चार जखमी व्यक्ती सापडल्या असून किमान १७ जण अजूनही बेपत्ता आहेत. जबरारी गावात आलेल्या दगडफुटीमुळे जोरदार पूर आला आणि त्यामध्ये अनेकजण जखमी झाले. बचाव पथके त्वरित घटनास्थळी पोहोचली आणि पाच मृतदेह बाहेर काढले. जखमींना प्राथमिक उपचार करून स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बाजौरचे जिल्हा आपत्कालीन अधिकारी अमजद खान बचाव कार्यावर देखरेख करत आहेत. उपायुक्त शाहिद अली यांनी पुष्ठी दिली की, सालारजई घटनेत नऊ लोकांचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमींना खार रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बांगलादेशाकडून २०० मॅट्रिक टन कांदा आयातीला परवानगी

नाशिक, दि. १५: कांधाला निर्यात करण्यासाठी बांगलादेशमध्ये अंतर्गत म्हणून बांगलादेश सरकारने कांधाचे भाव वाढू परवानगी दिली आहे. परंतु, लागल्यानंतर अखेर भारतीय ही परवानगी मर्यादित असली तरी देणाऱ्या काळामध्ये अजून कांदा हा भारतातून आयात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसापासून बांगलादेश सरकारने भारतातील नाशिक म्हणून होणाऱ्या कांधा आयातीला बंदी गेलेली होती आणि त्यामुळे बांगलादेशमध्ये कांधाची निर्यात होऊ नव्हती त्याचा फटका कांधाला बसत होता आणि कांधाचे दर हे कमी होण्यासाठी म्हणून मदत होत होती. पण आता बांगलादेशमध्ये मागील काही दिवसापासून कांधाचे दर वाढू लागले आणि त्याचा फायदा भारतीय कांधाला झाला त्यातही नाशिक मधील कांधा हा ही निर्यात होणार असल्यामुळे त्याचा मोठा फायदा होत आहे.

LIBAS CONSUMER PRODUCTS LIMITED						
(Formerly known as Libas Designs Limited)						
CIN NO. L18101MH2004PLC149489						
Aapki Industrial Premises Coop Soc. Ltd., Unit No. 62, Masrani Lane, Sidhpura Ind Estate, Halav Pool, Kuria (West), Mumbai-400070						
Standalone unaudited Statement of Profit & Loss Account for the quarter ended June 30, 2025						
Amount (INR) (in Lakh)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended				Year Ended
		June 30, 2025 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	
1	Total Income from Operations	1,175.42	2,328.89	953.07	5,522.46	
2	Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and tax	30.90	107.37	32.57	-128.36	
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	-208.90	79.76	24.37	-157.24	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-208.90	79.76	24.37	-157.24	
5	Equity Share Capital	2,634.46	2,634.46	2,634.46	2,634.46	
6	Earning per equity share:					
	(1) Basic	(0.79)	0.30	0.09	-0.60	
	(2) Diluted	(0.79)	0.30	0.09	(0.60)	

Consolidated unaudited Statement of Profit & Loss Account for the quarter ended June 30, 2024						
Rs. in Lakh						
Sr. No.	Particulars	Quarter Ended				Year Ended
		June 30, 2025 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2025 (Audited)	
1	Total Income from Operations	1,821.70	3,162.01	1,874.22	9,219.55	
2	Profit/(Loss) before exceptional and extraordinary items and tax	-164.77	101.27	173.86	295.32	
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items #)	-164.56	73.65	165.66	265.45	
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-147.24	58.40	163.89	325.35	
5	Equity Share Capital	2,634.46	2,634.46	2,634.46	2,634.46	
6	Earning per equity share:					
	(1) Basic	(0.56)	0.22	0.62	1.23	
	(2) Diluted	(0.56)	0.22	0.62	1.23	

लॉर्ड्स मार्क इंडिया लिमिटेड						
(पूर्वीची क्रोस एनर्जी अँड इन्फ्रस्ट्रक्चर लिमिटेड)						
नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेजर चेंबर ५, २२१, नीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. फोन: ०२२-२२८२३८५२/५३, ई-मेल: dvl@rediffmail.com, सीआयएन:एल३२१०१एमएच१७९९पीएलसी०२१६१४						
३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल						
Sr. No.	Particulars	Quarter Ended				Year Ended
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	
1	Total Income from Operations	2,181.25	9,496.27	2,095.90		
2	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional Items and/or Extraordinary Items)	177.20	1,418.80	390.61		
3	Net Profit / (loss) for the period (Before Tax and after Exceptional and/or Extraordinary Items)	177.20	1,418.80	390.61		
4	Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	138.41	1,109.91	301.85		
5	Total Comprehensive income for the period (comprising +Profit/ Loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)	156.16	1,071.78	365.78		
6	Paid up Equity Share Capital (face value Rs. 5/- each)	3,948.20	3,948.20	3,939.03		
7	Reserves excluding Revaluation Reserves	10,595.04	10,438.87	9,781.96		
8	Securities Premium Account	4,234.39	4,234.39	4,126.22		
9	Network	14,543.24	14,387.07	13,776.87		
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	-	-	-		
11	Debt Equity Ratio	2.69	2.81	2.43		
12	Earnings Per Share (of Rs. 5/- each)					
	Basic	0.18	1.41	0.38		
	Diluted	0.18	1.40	0.37		
13	Capital Redemption Reserve	-	-	-		
14	Debtenture Redemption Reserve	-	-	-		
15	Debt Service Coverage Ratio	1.01	1.25	1.16		
16	Interest Service Coverage Ratio (Number of times)	1.19	1.44	1.40		

राष्ट्रभक्तीने भारलेल्या सायकल रॅलीतून 'घरोघरी तिरंगा' अभियानाचा जागर



नवी मुंबई मध्ये हानगरपालिकेच्या वतीने 'घरोघरी तिरंगा - घरोघरी स्वच्छता' अभियानात केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या हवालिका मुख्यालयात आयुक्त डॉ.केलास शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर तिरंगा सायकल रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार व डॉ. राहुल गेते, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, शहर अभियंता श्री.शिरीश आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी

SHIKHAR CONSULTANTS LTD						
CIN: L74140MH1993PLC071225						
Regd. Off.: A-41, Nandiyot Industrial Estate, Near Safed Pool, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai - 400 072						
Website: www.shikharconsultants.com, Email Id: shikharconsultants2@gmail.com, Phone No: 022-2851 8641/ 42						
EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025						
(Rs in Lakhs)						
Sr. No.	Particulars	Quarter Ended				Year Ended
		30/06/2025 (Unaudited)	30/06/2024 (Unaudited)	31/03/2025 (Audited)	31/03/2025 (Audited)	
1.	Total Income from Operations	0.00	0.00	0.00	0.00	
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(5.06)	(4.24)	(1.09)	(9.08)	
3.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.06)	(4.24)	(1.09)	(9.08)	
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5.06)	(4.24)	(1.09)	(9.08)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00	0.00	
6.	Equity Share Capital	453.55	453.55	453.55	453.55	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0.00	0.00	0.00	(270.80)	
8.	Earnings Per Share (of Rs. 10- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic	(0.11)	(0.09)	(0.02)	(0.20)	
	2. Diluted:	(0.11)	(0.09)	(0.02)	(0.20)	

MULTIPLUS HOLDINGS LIMITED					
CIN: L65990MH1982PLC026425					
Regd. Office B-101, Bhaveshwar Plaza, L B S Marg, Ghatkopar (W), Mumbai City, Maharashtra, India, 400086					
Tel. No: 022-25005046; Website: www.multiplusholdings.com; Email: multiplusholdings@rediffmail.com					
EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2025					
Sr. No.	PARTICULARS	₹ in Lakhs except per share data			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	41.86	39.66	40.04	163.23
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	33.08	32.32	28.83	137.03
3	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33.08	32.32	28.83	137.03
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	33.08	32.32	28.83	137.03
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	34.91	34.27	30.36	109.49
6	Paid up Equity Share Capital	188.00	188.00	188.00	188.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	2230.11
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)				
	Basic : (₹)	1.76	1.72	1.53	5.45
	Diluted : (₹)	1.76	1.72	1.53	5.45

सूचना

कर्ज वसुली अपील न्यायाधिकरण
१ला मजला, टेलिफोन भवन, प्लॉट क्र. १९, आर्थर बंदर रोड, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०००५५

विविध अर्ज क्र. ३७/२०२५ (अपील क्र. ३७/२०१०) ...अपीलकर्ता

आशिष प्रफुल्लभाई पटेल आणि इतर विरुद्ध

असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (आय), लि. आणि इतर ... प्रतिवादी

दि. १६.०५.२०२५ रोजी अपील क्र. ३७/२०१० मध्ये माननीय ज्डीआरएफ मुंबई यांच्यासमोर दाखल केलेला पूर्व-ठेवी रकम काढण्यासाठीचा विविध अर्ज. प्रति, आर ३(बी). अलका एम. शा, आर ३(बी). अर्चना भवनभाई

६७/अ, परिमल भवन, पोचकनवाला रोड, वरळी, मुंबई - ४०००२५. वरळी, मुंबई-४०००२५.

आर७. एम.व्ही. सुब्रनबियाम, प्लॉट क्र. ३०३, इमारत क्र. ६, एनआरआय कॉम्प्लेक्स, नवी मुंबई.

लक्षात घ्या की, अपील क्र. ३७/२०१० मध्ये पूर्व-ठेवी रकम काढण्यासाठी विविध अर्ज अर्जाद्वाराच्या वकिलांने १४.०५.२०२५ रोजी सादर केला आहे आणि तो या न्यायाधिकरणात एम.ए.क्र. ३७/२०२५ म्हणून नोंदणीकृत आहे.

स्वीड पोस्टने सादर विविध अर्जांसह सूचना बजावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. ए. डी., परंतु प्रतिवादीला पाठवलेले पॅकेट पोस्टल अधिकाऱ्यांनी पुरेसा पत्ता नाही असा शेष मारून परत केले. म्हणून, ही सूचना माहितीसाठी ही सूचना प्रसिद्ध करत आहे.

विविध अर्जांची प्रत मे.पंडित अँड असोसिएट्स, अपीलकर्त्याचे वकील, साई भवन, दुसरा मजला, प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई-४०००२२ येथून मिळवता येईल. तुम्ही १९.०९.२०२५ रोजी स.११.३० वा. व्ही.पी. भरण्यासाठी / काही असल्यास जर देण्यासाठी अधोःस्वीकाराकडे हजर राहू शकता.

उक्त तुम्ही किंवा तुमच्या वतीने तुमचे वकील किंवा या प्रकरणात तुमच्या वतीने काम करणाऱ्या अधिवक्ता असलेल्या व्यक्तीने हजर राहिले नाही तर तुमच्या अनुपस्थितीत सुनावणी आणि निर्णय घेतला जाईल.

मांड्या सहीने आणि न्यायाधिकरणाच्या शिक्षकाने, या १३ ऑगस्ट, २०२५ रोजी दिले आहे.

डीआरएफ निबंधक डीआरएफ मुंबई

STAR HOUSING FINANCE LIMITED
CIN: L45201MH2005PLC376046
Registered office: 603, Western Edge I, Above Metro Cash & Carry, Borivali East, Mumbai 400066
E mail: compliance@starhfl.com, Contact No. 8828036610

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025 AS PER IND AS NBFC (DIVISION III)

Sr. No.	Particulars	Rs. In lakhs			
		Quarterly ended June 30, 2025 (Unaudited)	Year ended March 31, 2025 (Audited)	Quarterly ended June 30, 2024 (Unaudited)	Year ended March 31, 2025 (Audited)
1.	Total Income from Operations	2,181.25	9,496.27	2,095.90	
2.	Net Profit / (loss) for the period (before Tax, Exceptional Items and/or Extraordinary Items)	177.20	1,418.80	390.61	
3.	Net Profit / (loss) for the period (Before Tax and after Exceptional and/or Extraordinary Items)	177.20	1,418.80	390.61	
4.	Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	138.41	1,109.91	301.85	
5.	Total Comprehensive income for the period (comprising +Profit/ Loss) for the period (after tax) and other comprehensive income(after tax)	156.16	1,071.78	365.78	
6.	Paid up Equity Share Capital (face value Rs. 5/- each)	3,948.20	3,948.20	3,939.03	
7.	Reserves excluding Revaluation Reserves	10,595.04	10,438.87	9,781.96	
8.	Securities Premium Account	4,234.39	4,234.39	4,126.22	
9.	Network	14,543.24	14,387.07	13,776.87	
10.	Paid up Debt Capital/Outstanding Debt	-	-	-	
11.	Debt Equity Ratio	2.69	2.81	2.43	
12.	Earnings Per Share (of Rs. 5/- each)				
	Basic	0.18	1.41	0.38	
	Diluted	0.18	1.40	0.37	
13.	Capital Redemption Reserve	-	-	-	
14.	Debtenture Redemption Reserve	-	-	-	
15.	Debt Service Coverage Ratio	1.01	1.25	1.16	
16.	Interest Service Coverage Ratio (Number of times)	1.19	1.44	1.40	

FOR STAR HOUSING FINANCE LIMITED
sd/- Kalpesh Dave Director & Chief Executive Officer
sd/- Kavish Jain Director
DIN: 08221964

कोरल इंडिया फायनान्स अँड हौसिंग लिमिटेड
सीआयएन:एल६७९९०एमएच१९९५पीएलसी०८४३०६
नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, दालामल हाऊस, जे बी मार्ग, नीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.
फोन क्र.: ०२२-२२८५३९१०/११, फॅक्स: ०२२-२२८२५७५३, वेबसाईट: www.coralhousing.in, ई-मेल: cs@coralhousing.in

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

Sr. No.	Particulars	रकम लाखात ईपीएस आकडे व्यतिरिक्त		
		संपलेली तिमाही ३०.०६.२०२५ अलेखापरिक्षित	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४ अलेखापरिक्षित	संपलेले वर्ष ३१.०३.२०२५ लेखापरिक्षित
1.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४५८.०९	७९०.७२	२११५.९२
2.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (क्र. अपवादालात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व*)	५८१.१०	८५४.७८	२११८.६३
3.	कर्पूर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर*)	५८१.१०	८५४.७८	२११८.६३
4.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर*)	४८१.१०	७१४.८३	१७४९.०९
5.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(६६.३०)	३३४९.५९	३८९०.७२
6.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/-)	८०६.०४	८०६.०४	८०६.०४
7.	राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदानुसार दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वागवून)	-	-	२१२७५.९२
8.	उत्पन्न प्रतिभाग (रु.२/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	१.१९	१.७७	४.३४
9.	सौमिकृत (संपलेल्या तिमाहीकरिता ईपीएस, वार्षिकीकरण नाही)	१.१९	१.७७	४.३४

टीप: १. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह दिनांक १४.०८.२०२५ रोजी सादर करण्यात आलेली ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुना आहे. लेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.coralhousing.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

२. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.०८.२०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. वित्तीय निष्कर्षांचे वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

३. कंपनीचे प्रमुख कार्य गुंतवणूक व बांधकाम आहे. गुंतवणूक उत्पन्न हे मालमतेमधील गुंतवणूकीतून आलेल्या भाडे उत्पन्नाचे समाविष्ट आहे.

४. मागील कालावधीचे आकडे चालू कालावधीच्या पुनर्वाकरीकरणाकरिता आवश्यक आहे तेथे पु